

GARWARE SYNTHETICS LIMITED

REGD. OFFICE & FACTORY:
MANISH TEXTILES INDUSTRIES PREMISES,
OPP. GOLDEN CHEMICAL, PENKAR PADA,
POST MIRA, DIST THANE - 401 104.
CIN: L99999MH1969PLC014371

TEL

E-mail

: 022-2845 6037 / 2845 7763

GRAMS: 'GARFLON'

WEB : ww

: www.garwaresyn.com : garware.synthetic@gmail.com

Date: 07th September, 2020

To
The Bombay Stock Exchange Limited
Department of Corporate Services
PhirozeJeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai-400001

Dear Sir/ Madam,

BSE SCRIP CODE: 514400

Sub: Change in Book Closure date.

This is to inform the exchange that in continuation to the Outcome of Board Meeting held on 29th August, 2020 in which pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and regulation 42 of SEBI(Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and Share transfer books of the Company was closed from Wednesday, 23rd September, 2020 till Monday, 28th September, 2020 (Both day inclusive) will now be closed from Tuesday 22rd September, 2020 to Monday, 28th September, 2020(Both day inclusive).

In this regard Corrigendum for the change in Book closure date is published in The Free Press Journal (English Edition) and Navshakti (Marathi Edition) newspapers on 05th September, 2020.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You.

For Garware Synthetics Limited,

Santosh Borkar DIN: 03134348 Director Mira Road. Co Thane-104.

Encl: Newspaper corrigendum of newspapers.



CIN: L65100MH1960PLC011835 Regd. Off: 22/B, Mittal Tower, 210, Nariman Point, Mumbai - 400021 E-mail: bomoxy@mtnl.net.in Website: www.bomoxy.com

BOMBAY OXYGEN INVESTMENTS LIMITED

KTRACT OF UNAUDITED FINANCIAL R	ESULTS
FOR THE QUARTER ENDED 30TH JUN	E 2020

(Formerly known as Bombay Oxygen Corporation

V.	263	(₹ In Lakhs)	
	Quarter Ended	Quarter Ended	
Particulars	30.06.2020 (Unaudited)	30.06.2019 (Unaudited)	
Total income from operations (net)	1393.12	14.02	
Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and / or Extraordinary items)	1344.87	171.70	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1344.87	171.70	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1016.03	146.45	
Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	2523.22	608.30	
Equity Share Capital	150.00	150.00	
Earnings Per Share (EPS) of ₹ 100/- each (for continuing and discontinuing operations - Basic & diluted (not annualised)	677.35	97.63	

The above is an extract of the detailed format of the Quarter Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Quarter Ended Financial Results are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on Company's website at www.bomoxy.com.

- The above unaudited financial results of the Company for the quarter ended 30th June, 2020 have been reviewed by the Audit Committee and taken on record approved by the Board of Directors at its meeting held on
- The financial results for the quarter ended 30th June, 2020 have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as
- The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as amended (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable

FORM G - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

Comparative financial information of the previous quarter have been regrouped / rearranged wherever considered necessary to correspond to the figures of current quarter.

By Order of the Board

Date: 04th September, 2020

correspondence with the resolution

Further Details are available at or with

Date: 05.09.2020 | Place: Mumbai

,-iendra Kumar Mishra Resolution Professiona

n the matter of Krishna Knitwear Technology Limited BBI Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00109/2017-2018/10257

Date of publication of Form G

DIN: 08684881

Hema Renganathan

) of the Insolvency and Bankruptcy for Corporate Persons) Regulations, 2016
		T PARTICULARS
1	Name of the corporate debtor	Krishna Knitwear Technology Limited
2	Date of incorporation of corporate debtor	23.08.1982
3	Authority under which corporate debtor is	Registrar of Companies, Ahmedabad
	incorporated / registered	
4	Corporate identity number / limited liability	U17119DN1982PLC000092
	identification number of corporate debtor	
5	Address of the registered office and principal	Village Samarvani, Krishna Nagar, Silvassa, Dadra & Nagar
_	office (if any) of corporate debtor	Haveli-396230, India.
6	Insolvency commencement date of the	13.01.2020
-7	corporate debtor	(Order uploaded on 28.01.2020)
7	Date of invitation of expression of interest	05.09.2020
8	Eligibility for resolution applicants under section	Details are available at –www.kktl.in
_	25(2)(h) of the Code is available at:	(Document Title: Detailed Invitation for Expression of Interest)
9	Norms of ineligibility applicable under section	These norms are available in Section29A of the Insolvency and
	29A are available at:	Bankruptcy Code or are available at—www.kktl.in
10		(Document Title: Detailed Invitation for Expression of Interest)
10		05.10.2020
11	Date of issue of provisional list of prospective	15.10.2020
10	resolution applicants	200 40 0000
12		20.10.2020
40	provisional list	00.40.0000
13		30.10.2020
4.4	resolution applicants	200 40 0000
14		20.10.2020
	evaluation matrix and request for resolution	
45	plans to prospective resolution applicants	A
15	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum	As per the provisions of Regulation 36B of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for
	and further information	
	and turther information	Corporate persons) Regulations,2016 and further email at
16	Last date for submission of resolution plans	cirp.kktl@gmail.com
17	Manner of submitting resolution plans to	a) In electronic mode at the mail id mentioned in serial no. 21
17	resolution professional	AND
	resolution professional	b) In a sealed cover, by Hand Delivery/Post at the address
		mentioned in serial no. 21
18	Estimated date for submission of resolution	21.12.2020
10	plan to the Adjudicating Authority for approval	21.12.2020
10	Name and registration number of the resolution	Name: Mr. Brijendra Kumar Mishra;
15	professional	Registration No.: IBBI/IPA-002 /IP- N00109/ 2017-2018/10257
20	Name, Address and e-email of the resolution	Name: Mr. Brijendra Kumar Mishra:
20	professional, as registered with the Board	Address (as regd. with the Board):
	professional, as registered with the budit	Flat No.202. 2ndfloor. Bhoi Bhavan Plot No.18-D. Shivpuri
		Sion-Trombay Road, Chembur (East), Mumbai-400071,
		Maharashtra. Email ID: mishrabk1959@gmail.com
21	Address and email to be used for	Address (for correspondence): Flat No.202, 2ndfloor,
۱ ۲	Audi 633 ai lu Gi i ali i i DG u3GU i Ui	nauross (for correspondence). Hat No.202, 211dH001,

Bhoj Bhavan Plot No.18-D, Shivpuri Sion-Trombay Road,

Chembur (East), Mumbai-400071, Maharashtra

Email ID (for correspondence): cirp.kktl@gmail.com

This can be obtained by sending a request email a

cirp.kktl@gmail.com

IBBI Registration (v.). Ibb/ni Architecture Transformation (East). Process Specific Email-Idc.irp.kkt(@mail.com | Ibbi Registered Email-Idc.irp.kkt(@mail.com | Address of the Resolution Professional registered with IBBI: Falt No.202, 2ndfloor, Bhoj Bhavan, Plot No.18-D, Shivpuri, Sion-Trombay Road, Chembur (East), Mumbai 400071, Maharashtra.

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED CIN: L99999MH1994PLC080502

Registered Office: 201, Kailash Plaza, Plot No. A-12, Opp. Laxmi Industrial Estate, Off New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, India Corporate Office: 901/902, Supreme Chambers, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai- 400 053, India

Tel No.: +91-22-6602 1500, Fax No.: +91-22-6602 1540 | Website: www.erosplc.com

NOTICE

NOTICE is hereby given that Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, September 11, 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020 and any other matter with permission of the Chair.

The said notice may be accessed on the Company's website at www.erosplc.com and also on the stock exchanges websites at vww.bseindia.com and www.nseindia.com

For Eros International Media Limited lace: Mumba

Viiav Thaker Date: 04.09.2020 VP - Company Secretary & Compliance Officer

OF SECURITY INTEREST

.. Co-Borrowe

..... Surety

NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD. Corporate Office : New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prai

NI/CO/RC/028140110000015/ 30 /2020-21. NOTICE U/S 13(2) OF SECURITISATION & RECONSTRUCTION OF

FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT ACT, 2002.
To,
1. Mr. Narendra Dayalbhai Rathod.
C/10/103, Amita CHS. Ltd.,
Sector – 8, Shanti Nagar,
Mira Road East, Thane -401 107.
2. Mrs. Charulata Narendra Rathod.
C/10/103, Amita CHS. Ltd.,
Sector – 8. Shanti Nagar.

Mira Road Fast Thane -401 107 3. Mr. Bhavesh Govind Rathod. B/102, Shreepati-2, Shanti nagar, Royal Complex Opp. Sector -10, Mira Road East, Thane -4 01 107 4. Mr. Pravin Ramprasad Sharma

C-49-402, Sector – 8, Amitsagar CHS Ltd Shanti Nagar, Mira Road East,

Dear Sir / Madam,

Ref. :- Your Housing Loan Account No. 028140110000015 with our Poonam Garden Mira Road Branch.

1.M/s. New India Co-operative Bank Ltd. (herein after referred to as the Bank) having its Branch at Bibwewadi, Pune sanctioned following credit facility (herein after referred to as the "said Credit facility") of Rs.15,00,000/- (Rupees Fifteen Lakh Only) on the rms and conditions contained in the Sanction Letter mentioned herein below to you No. 1 and 2, you No. 3 & 4 have guaranteed repayment of the amount due and payable under the said Credit facility with interest, costs, charges and expenses as guarantors. The details of the Sanction letter and the Credit facility is as unde

Sanction letter No.& Date	Type of facility	Amount sanctioned Rupees in lakh)	Security
NI/CRPR/15 1/2013-14 dated- 14.06.2013	Housing Loan	15.00	Equitable Mortgage Charge on Flat No.C- 10/103, admeasuring 390 sq.ft.(Built Up area along with wide Balcony) situated at 1st Floor, Amita Shantinagar CHS Ltd., Sector-VIII, Penkarpada, Shanti Nagar, Mira Rd. East - 401

2. You No. 1 and 2 have created equitable mortgage charge on the following property, in favor of the Bank to secure repayment of the amount due and payable under the said Credit facility together with interest, costs, charges and expenses. You have also deposited the original title deeds of the property and executed necessary documents to create charge on the said properties. The details of the property is as under-

Equitable Mortgage Charge on Flat No.C-10/103, admeasuring 390 sq.ft.(Built Up area along with wide Balcony) situated at 1st Floor, Amita Shanti Nagar CHS Ltd., Sector-VIII, Penkarpada, Shanti Nagar, Mira Rd. East-401107. 3. You Nos. 1 to 4 have defaulted in repayment of the amount due and payable under the

said Credit facility in spite of repeated requests and reminders and therefore the account have been classified as Non-Performing Asset with effect from 31.03.2020 as per the Guidelines of Reserve Bank of India on IRAC norms. 4. The outstanding balance amount due and payable to the Bank as on 16.08.2020 und

e aforesaid loan together with future interest are as under,							
oan Account No.	Amount outstanding Balance	Future interest					
028140110000015	Rs.11,46,412.00	@10.75% p.a. w.e.f. 01.04.2020 compounded with monthly rest and penal interest @ 2% p.a, without compounding.					

Eleven Lakh Forty Six Thousand Four Hundred Twelve only) together with future erest thereon at the rate herein above mentioned within 60 days from the date hereof, failing which Bank shall take steps for enforcement of security interest of the Bank in the ed properties mentioned herein above under the "SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 which please note.

s. 1 to 4 are hereby called upon to pay the sum of Rs.11,46,412.00 (F

6. The amount due and payable to the Bank under the said loan is secured by mortgage over properties mentioned herein above. With effect from receipt of the aforesaid notice vou are directed not to deal with, encumber, sale, transfer, assign and/ or create third party's rights of any nature whatsoever in or upon the said mortgaged property or any pa

7. This notice is without prejudice to the Bank's right to initiate/continue such other actions and/or legal proceedings, as it deems fit and necessary under provisions of any other law. Yours faithfully,

Authorised Officer

ACROW INDIA LTD.

Registered Office: Plot no 2 & 3, Ravalgaon - 423108, Taluka Malegaon, District Nashik, Maharashtra CIN: L13100MH1960PLC011601

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Unaudited) 30.06. 2020	Quarter Ended (Audited) 31.03. 2020	Quarter Ended (Unaudited) 30.06. 2019	Year Ended (Audited) 31.03. 2020	Year Ended (Audited) 31.03. 2019
1)	Total Income from operations (net)	16.42	41.46	20.69	93.04	112.52
2)	Net Profit / (Loss) for the period (before					
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(4.45)	(14.23)	(3.78)	(25.84)	8.59
3)	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(4.45)	(14.23)	(3.78)	(25.84)	8.59
4)	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(7.88)	(17.01)	(6.35)	(30.15)	20.50
5)	Total Comprehensive Income for the Period					
	[Comprehensive Profit / Loss Income for the period					
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(7.88)	(17.01)	(6.35)	(30.15)	20.50
6)	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	64.00	64.00	64.00	64.00	64.00
7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as					
	shown in the Audited Balance Sheet	-	-	-	2,087.40	2,117.54
8)	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -					
	Basic	(1.23)	(2.66)	(0.99)	(4.71)	3.2
	Diluted	(1.23)	(2.66)	(0.99)	(4.71)	3.2

Notes:

Place: MUMBAI

Date: 04th September, 2020

- 1. The above Unaudited Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at it's meeting held on 04th September, 2020 and have been subjected to limited review by the Statutory Auditors
- 2. During the quarter ended 30th June, 2020, no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end
- 3. The above results for quarter ended on 30th June, 2020 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS), prescribed uder section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning as on 1st April, 2017, the Company has first time adopted Ind AS with a transition date of 1st April, 2016
- This statement is as per regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
- 5. The company is in the business of manufacture and sale of engineering goods without any territorial differentiation and as such, there is only one reportable business / geographical segment, as required by IndAS 108 on "Operating Segments". However, it has temporarily stopped manufacturing operations to revisit the costing of its products.
- 6. The figures of the previous periods quarter/year have been regrouped/rearranged/recasted wherever considered necessary
- 7. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.acrowindia.com)

For ACROW INDIA LTD

गखारे

Place: Thane

Date: 04th September, 2020

19

GARWARE SYNTHETICS LIMITED **REGD OFFICE: Manish Textiles Industrial Premises Oppos** Golden Chemical, Penkar Pada Mira Road Thane-401104 CIN: L99999MH1969PLC014371; Phone: 022-28457763

CORRIGENDUM TO THE NOTICE DATED 29.08.2020 TO THE SHAREHOLDERS FOR 51* ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD ON 28 TH SEPTEMBER, 2020 TO BE HELD ON 28 THE SEPTEMBER, 2020 TO BE THE SEPTEMB

This is with reference to the Notice of Annual General Meeting dated 29.08.2020 published n Navshakti (Marathi Edition) and Free Press Journal (English Edition) on 30.08.2020. I the said Notice the Book Closure date was mentioned from 23rd September, 2020 t September, 2020 which should be now read as 22nd September, 2020 to 28th September 020 (Record Date: 21st September, 2020)

Shareholders are requested to take note of the above. All other contents of the Notice date 29 08.2020 shall remain unchanged For Garware Synthetics Limited

Head Office, Mangaluru-575 002

YASHRAJ CONTAINEURS LIMITED Regd.office:- Madhav Niwas CHSL, Flat No. B-1A, 1st floor, Natakwala Lane, opp. S.V. Road, Borivali (West), Mumbai - 400092. CIN NO :- L28120MH1993PLCO73160

NOTICE FOR BOARD MEETING

NOTICE is hereby given that the meeting of the Board of Directors of YASHRAJ CONTAINEURS LIMITED will be held at Jwala Estate. 1st Floor Soniwadi, Near Kora Kendra, Borivali (West), Mumbai 400 092, on Saturday, September 12, 2020, to consider the Unaudited Financial Results for the 1st Quarter ended on 30.6.2020 and other Agendas.

PLACE:- MUMBAI FOR YASHRAJ CONTAINEURS LIMITED DATE: 04 09 2020 (JAYESH V VALIA - M D)

Karnataka Bank Ltd. PUBLIC Your Family Bank - Across India -CIN : L85110KA1924PLC001128 Asset Recovery Management Branch First Floor, Manish Nagar Shopping Centre, Azad Nagar Post Office, Andheri (West), Mumbai-400053 : 022-26300490 : 9654995410

otice to the public is hereby given to the effect that the immovable properties described herein below which have been taken Possession thereof by the Authorized Officer n pelow in pursuance of Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 will be sold by inviting tenders from the public on the date, place and time mentioned in the notice on 'as is where is' and 'as is what is' condition on the terms and conditions mentioned below. Tenders in sealed covers are nvited from the public for the purchase of the immovable properties more fully described below. This Notice should be treated as Notice under sub-rule (6)of Rule (8) to the

Names and Addresses of the Borrowers / Mortgagor/Guarantors	Details of Secured Debt	Description of Immovable Secured Assets
Devraj Bhavan, Mohammed Ali Chowk, Near Canara Bank, Station Road, Kalyan West – 421301, 2)Mr. Mangilal Ratanchand Jain S/o Mr. Ratanchand Jain, 3)Mr. Arvind Ratanchand Jain S/o Mr. Ratanchand Jain, 4)Mrs. Chandanbala Mangilal Jain W/o Mr. Mangilal R Jain, 5)Mrs. Sarika Jain W/o Mr. Arvind R Jain, 6)Mr. Rajmal Ratanchand Jain S/o Mr. Ratanchand Jain, 7)Mrs. Anita Rajmal Jain W/o Mr. Rajmal R Jain and 8)Mr. Dinesh Ratanchand Jain W/o Mr. Ratanchand Jain, at: Flat No 403 Ami Zarana CHS Rhuibalwadi Rambauul ane No 2 Near Jain	Rs. 8,89,47,706=28 i.e Rs. 8,13,18,302=28 in OD A/c No. 3,4277000100118001 as on 131.08.2020 plus future interest & costs from 01.09.2020 and Rs. 76,29,404=00 in DPN A/c No. 4277001000026301 as on 131.08.2020 plus future interest & costs from 01.09.2020.	1) All that part and parcel of Commercial Shop No.9, admeasuring about 695 Sq.ft but up area on the ground floor, E-Wing, Navrang D-1, E-1, F-1, CHS Ltd, situated net Shahad Station, Shahad (West), Taluka Kalyan, Dist. Thane constructed on the lar bearing Survey No.25 & 26 of Village Shahad, Taluka Kalyan, Dist. Thane constructed on the lar bearing Survey No.25 & 26 of Village Shahad, Taluka Kalyan, Dist. Thane Possession taken on 05.02.2020. 2) All that part and parcel of Shop No.5, admeasuring about 225 Sq.ft built up area of the ground floor of the building known as "Neelkanth Ahish Co-operative Housir Society Limited" situated at Chitranjandas Road, Ram Nagar, Village Gajbandha Patharli, Dombivli East, constructed on land bearing Survey No.67-A, Hissa No.1 boart, Village Gajbandhan Patharli, Dombivli (East), Taluka Kalyan, Dist. Thane Possession taken on 05.02.2020. 3) All that part and parcel of Flat No.403, admeasuring about 738 Sq.ft carpet (which nolusive of the area of balconies), 1033 Sq.ft built up area on the fourth floor of the building Type "F" known as "Ami-Zarna CHS" situated at, Rambaug Lane No.5hujbal Wadi Kalyan (West) and constructed on the land bearing Survey No.94 A/11/14, Survey No.96-C/1A, 99-A/1-1/14 and 99-B of Village Chikangha Taluka Kalyan, Dist. Thane. Possession taken on 05.02.2020.
(II) 1) M/s. K G N Lifter Rep. by its proprietor Mr. Mazhar Ali, Office No. – 735, 7th Floor, Steel Chamber, plot No. – 514, Near MTNL Office, Kalamb Navi Mumbai – 410218. (2) Mr. Mazhar Ali S/o Mustafa Nasrur Ali, Flat N 202, 2nd Floor, 'Rekhi Sai Flora' Plot No.59, Sector – 35E, Kharghar, N Mumbai – 410210. (3) Mr. Badre Alam Mohammed Shaikh S/o Mohamm Sajjad Abdul Jalil, Flat No. B-706, Al-Badar, Global Park Kausa, Mumb Thane – 400612. & (1) Mr. Mazhar Ali S/o Mr. Mustafa Nasrurlah Ali, (2) Mrs. Shahana Mazhar W/o Mr. Mazhar Ali S/o Mr. Mustafa Nasrurlah Ali, (2) Mrs. Shahana Mazhar No.59, Sector-35E, Kharghar, Navi Mumbai-410210 and Both also at: Villa – Sarya, Po – Sarya via (dih) Padrauna, District – Kushinagar – 274304.	oli, Rs.30,90,556=39 in OD A/c N No. 5227000100001301 as a viii 30.06.2017 plus future interediata and costs from 01.07.2017. & Aggregate amount Rs.42,72,874=68 in TLA/c N olioti	Chamber Kalamboli Business & Office Premises Co-Operative Society Limiter situated at Plot No.514, adjoining Telephone Exchange, Kalamboli, Navi Mumb –410218. Possession taken on 18.10.2017. 5) All that part and parcel of Residential Flat No.202, on second Floor, in the building known as 'Rekhi Sai Flora', measuring carpet area 757 Sq.ft (as possession taken on 19.00 sq.ft, situated on Plot No.59, Sector 35E, Khardhar, Taluk – Panyel, Dist - Raipad
(III) 1) Mrs. Asha Ajay Vishwakarma 2) Mrs. Shanti R. Vishwakarma 3) I Nikhil Ajay Vishwakarma, All are residing at G/10, Chhotubhai Lallub Chawl Daftary Road, Near Asha Hospital, Malad East, Mumbai – 400097, also at Flat No.204, Il Floor, F- Wing, Building No.2, "Orange Heig C.H.S.L" Near Yashwant Gaurav Complex, Village Nilemore, Fun Fie- Road, Nallasopara (W), Dist Palghar (Earlier Thane District) –401203.	hai 22,36,802=00 in PSTL A/c N All 5107001800032401 as hts 28.08.2020 plus future intere	No. carpet area, 392.30 Sq.ft built up area,595 Sq.ft super built up area, on the second floor, F Wing in the building No.2 known as " Orange Heights Co

School, Shagun Medical Lane, Mulund Colony, Thane – 400080, 2) Mr. Sachin Dattatray Mulik S/O Mr. Dattatray Mulik and 3) Mrs. Shalini Dattatray Mulik W/O Mr. Dattatray Mulik, No. 2 & 3 at: Flat No. 104, 1st Floor, B Wing, Dnyandeep Darshan & costs from 01.09.2020.

DELS Plat No. 18 Sector 7 Airch Navi Murphoi Thane, 400708 CHSL, Plot No. 18, Sector-7, Airoli, Navi Mumbai, Thane – 400708.

V) (1) M/s V.V. Gadge & Co. Represented by its Partners i) Mr. Venkat V Gadge, ii) Mrs. Aggregate amount of 8) All that part & parcel of Residential Flat No. 1303, admeasuring 70 Shobha V Gadge, iii) Mr. Sanjiv Raghoba Biradar, at: 401, Parkar Sadan Pada No. 2, Rs.29,16,426=02 in PSOD A/c Sq.ft carpet area (inclusive of area of balconies), on the 13th floor in Yashodhan Nagar, Thane – 400606, 2) Mr. Venkat V Gadge, No. 2 & 3 at: Flat No. 1303, 310 No.7707000600004801 as on Mrs. Shobha V Gadge W/o Mr. Venkat V Gadge, No. 2 & 3 at: Flat No. 1303, 310 No. 2020 plus future interest Floor, B – 1, Chhabhaiya's Vihang Garden Society, Vartak Nagar, Thane (West) – 400606 and 4) Mr. Sanjiv Raghoba Biradar, at: 401, Parkar Sadan Pada No. 2, Rs.29,16,426=02 in PSOD A/c Sq.ft carpet area (inclusive of area of balconies), on the 13th floor in Vartak Nagar, Thane (William No. B-1 known as 'Chhabhaiya's Garden' situated at Vartak Nagar, Thane (W). The said building is constructed at Vartak Nagar, Thane (W). The Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar, at: 401, Parkar Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar, at: 401, Parkar Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar, at: 401, Parkar Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar, at: 401, Parkar Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar, at: 401, Parkar Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar, at: 401, Parkar Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar, at: 401, Parkar Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar, at: 401, Parkar Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar, at: 401, Parkar Sanjiv Raghoba Biradar S/o Mr. Raghoba Biradar S/o Mr. Sanjiv Raghoba Biradar S/ Sadan Pada No. 2, Yashodhan Nagar, Thane – 400606

(VI) (1) Mrs. Sujata Dabholkar W/o Mr. Prakash Govind Dabholkar, 2) Mr. Prakash Aggregate amount of 9) All that part and parcel of residential flat No. 1, admeasuring 570 Sq.ff Sovind Dabholkar S/o Mr. Govind Dabholkar, Both are residing at: Flat No. 1, Ground Rs. 6, 23, 699=00 in TL A/c built up area, on the ground floor, A – Wing of the building known as floor, A-Wing, Shree Pushp C.H.S.L, Dattawadi, MP Road, Thane – 400605 and 3) No.6157001600003801 as on "Shree Pushp Co-operative Housing Society Limited" constructed on Mr. Vilas G Ambre S/o Mr. Gopal Shankar Ambre residing at: Dhobighat, Near Sai Hand bearing Sy. No. 51, Hissa No.1, situated at Old Mumbai Pune Road, & costs from 16.08.2020. Land bearing Sy. No. 51, Hissa No.1, situated at Old Mumbai Pune Road, Kalwa, Taluk & District, Thane. Possession taken on 26.07.2019. & costs from 16.08.2020.

(WII) (1) M/s Paras Commercial Centre Private Limited Represented by its Director Mr. Nandlal Madhavji Thakkar, at: 16/1, Meghal Industrial Estate, Lala Devidayal Road, Mulund (West), Mumbai – 400080, 2) Mr. Nandlal Madhavji Thakkar S/o Mr. Nandlal Madhavji Thakka Paras Thakkar, 5) Ms. Heena Nandlal Thakkar D/o Mr. Nandlal Thakkar M/o Mr. Nandlal Thakkar Mo Mr. Nandlal Thakkar Mo Mr. Nandlal Thakkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Mumbai – 5187001600013701 as on 31.07.2020 plus Nimbkar Society, Melbar Hill Road, Mulund (West), Melbar Hill Road, Mulund (West), Melbar Hill Ro

400082 and No. 2,3,4,5 & 6 also at: 16/1, Meghal Industrial | future interest & costs from 01.08.2020. state, Lala Devidaval Road, Mulund (West), Mumbai – 400080,

12) All that part and parcel of Vacant Plot bearing Survey No. 51, Hissa No. measuring 6600 Sqm, situated at Village Kolkhe, Mumbai Goa – Highway Taluka Panvel, Dist. Raigad. Possession taken on 18.03.2020. (VIII) 1) Mr. Harish Y Srivastav S/o Mr. Yogendra Srivastav and Aggregate amount of 13) All that part and parcel of Flat No.303, admeasuring 31.50 Sq.mtrs. (339 Sq.ft) built up 2) Mrs. Seema H Srivastav W/o Mr. Harish Y Srivastav, Both are Rs. 11, 29, 982=12 in TL A/c residing at : Flat No.303, 3rd Floor, Building No.B-9, Shantidoot No.5107001800035001 as on CHSL, Shanti Vidya Nagari Complex, Hatkesh BSES Road, Near Gaurav Sankalp, Mira Road East, Thane - 400107.

Sankalp, Mira Road East, Dist. Thane. The said building is constructed on land bearing Survey No.83,85,86, Hissa No.1, 1P/1-A & 2 (P), lying, being and situated at Village

Possession taken on 09.10.2019.

& costs from 17.08.2020. (IX) 1) Mr. Rajdev Raghavendra Singh S/o Mr. Aggregate amount of Rs.56,21,593=00 i.e Rs. Raghavendra R Singh and 2) Mrs. Kiran Rajdev 47,70,873=00 in TLA/c No.5207001600030901 (42.19 Sqm) carpet area, 636 Sq. ft. super built up area, in the building known as "Winte

Ghodbunder in Tal. & Dist. Thane. Possession taken on 06.03.2020 Singh W/o Mr. Rajdev Raghavendra Singh both 1)&(2) residing at Flat No. 4E, 4th Floor, Winter from 15.08.2020 plus future interest and costs from 29.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Garden, Cosmos Lounge, Chitalsar, Manpada, Tal. 8 Dist. Thane (W). The future interest and costs from 29.08.2020 by Robert 24.7,76,77=00 in TL A/c Garden in "Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The said building is constructed on land bearing Gut No. 59/ A2G/1, 59/A2G/2, 59/A2H, 59-A3G/1, 188,76,760 by Robert 24.7,76,77=00 in TL A/c Garden in "Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Garden in "Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Common Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar Manpada, Thane (W). The form 15.08.2020 and Rs. 8,50,720=00 in TL A/c Hospital Cosmos Lounge", situated at G. B. Road, Chitalsar M

future interest and costs from 29.08.2020. X) 1) Mr. Rataram Kanaram Choudhari S/o Mr. Kanaram Choudhary, 2) Mr. Tulshiram | Aggregate amount of Rs. 47,11,373=90 i.e Rs. | 15) All that part and parcel of Residential Flat No. 603 (anaram Choudhary S/o Mr. Kanaram Choudhary, 3) Mrs. Pushpa Rataram 32,42,411=00 in TLA/c No.5257001600012301 admeasuring carpet area 684 Sq.ft, built up area 820 oudhary W/o Mr. Rataram K Choudhari and 4) Mrs. Sanju Tulshiram Choudhary W/o as on 14.08.2020 plus future interest and costs Sq.ft, super built up area 958 Sq.ft, on the sixth floor Ir. Tulshiram K Choudhary No. 1, 2, 3 & 4 are residing at : Flat No. 603, 6th Floor , A-3 from 14.08.2020 and Rs. 14,68,962=90 in OD A3 wing, in the building known as "Swapnakiran Co Wing, Swapnakiran C.H.S.L, Off Goregaon Malad Link Road, Malad West, Mumbai – Mic 5257000100002901 as on 31.08.2020 plus operative Housing Society Limited "Studed near 100097 and No. 1, 2, 3 & 4 also at: C/o Ratan Sales & Service, Shop No. 5, Sai Video Uture interest and costs from 01.09.2020.

Ar Kanaram Choudhary, No. 2 & 3 are residing at Flat No. 603, 6th Floor, A-3 Wing

1umbai - 400097.

Centre, Munna Compound, Gokuldas Market, Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon East,

mbai – 400097. & Maggregate amount of Rs. 32,76,513=32 in PSOD A/c 5257000600002501 as on 31.08..2020 plus future interest and costs from Mumbai City and Mumbai Suburban. 1) M/s Ratan Sales & Service Represented by its proprietor, Mr. Rataram Kanaram Sen. A. K. Vaidya Marg, Goregaon East, Mumbai – 400097, 2) Mr. Rataram Kanaram 31.08..2020 Choudhari S/o Mr. Kanaram Choudhary and 3) Mr. Tulshiram Kanaram Choudhary S/o 01.09.2020.

Mumbai. The said building is constructed on lan bearing Survey No. 267, Hissa No. 1/1 (pt), C.T.S No.

vapnakiran C.H.S.L, Off Goregaon Malad Link Road, Malad West, Mumbai – 400097 [A] Name and address of the Secured Creditor and contact for verification of Documents/Title Deeds:

(a) For the Properties under item No (I) @ Karnataka Bank , N H 83, Suchak Chambers, Near Mahaveer Shopping Center, Agra Road, Shivaji Chowk, Kalyan (W) - 421301, Mumbai, Dist: Thane, Maharashtra Tel: 0251-2207664, 9619496105, (b) For Properties at item No.(II) @ Karnataka Bank, Shop No.20,21 &22, Shivadarshan Building, Plot No. 1, Sector 15, Palm Beach Road, CBD Belapur, Navi Mumbai - 400614, Dist; Thane, Maharashtra Tel: 022 27580888 Mb; 8879319569, (c) For property at item No. (III) & (VIII) @ Karnataka Bank, Gayatri Corner, 90 Feet Road, Asha Nagar, Opp Thakur Polytechnic College, Thakur Complex, Kandivli (E), Mumbai - 400101, Dist: Mumbai Suburban, Maharashtra, Tel: 022 28540969 Mb: 9870100259, (d) For Property at item No. (IV) & (V) @ Karnataka Bank, Shop No. 12, Vihang Garden, Pokaran Road No. 1, Vartak Nagar, Opp. Raymonds, Thane West, Thane 400606, Dist Thane, Maharashtra, Tel: 022-25444009, Mb: 9619496134 (e) For Property at item No. (VI) @ Karnataka Bank, MTNL Building, Near Shivaji Chowk, Panvel – 410206, Dist: Raigad, Maharashtra, Tel: 022 27462014 Mb: 7738834333, (f) For properties at item No.(VII) @ Karnataka Bank, Rosemanor Garden School, Central Avenue, Santacruz (W), Mumbai – 400054, Dist: Mumbai Suburban, Maharashtra, Tel: 022 26052226 Mb 9619120256, (g) For Property at item No. (IX) @ Karnataka Bank, Gala No. S-1, Minerva Chambers, Opp. Mehul Cinema, Jawaharlal Nehru Road, Mulund (W), Mumbai 400080, Dist: Mumbai Suburban, Maharashtra, Tel: 022 25905406 Mb: 8655578888 and (h) For Property at item No. (X) @ Karnataka Bank, Ground Floor, Shop No. 1 Plot No. 88, Shreejee Darshan, Hanuman Road, Vile Parle (East), Mumbai – 400057, Dist: Mumbai Suburban, Maharashtra, Tel: 022 26122767 Mb: 9619307555.

3]Date/Time /Place of auction for properties at S.No.1 to 3 on 21.09.2020 from 11.00 AM to 02.00 PM at Karnataka Bank Ltd, N H 83, Suchak Chambers, Near Mahave Shopping Center, Agra Road, Shivaji Chowk, Kalyan (W), Mumbai, Kalyan-421301, Thane, Maharashtra, for the properties under S.No. 4 to 6 on 22.09.2020 from 11:00 AM to 02:00 PM at Karnataka Bank Ltd Asset Recovery Management Branch, Ist Floor, Manish Nagar Shopping Centre, Azad Nagar P.O., Andheri(West), Mumbai 400053 and for the properties under S.No. 7 to 15 on 07.10.2020 from 11:00 AM to 03:30 PM at Karnataka Bank Ltd Asset Recovery Management Branch, 1st Floor Manish Nagar Shopping Centre, Azad Nagar P.O. Andheri (West), Mumbai – 400053.

[[C] Reserve Price /EMD/Incremental Amount: 5 8 9 10 11 12 13 14 15 3 6 7 Reserve Price 48 68 16 17.15 47.5 107 38.8 850 650 850 21.7 125 56 54 71.25 EMD 6.8 1.75 4.75 10.7 3.88 85 65 85 12.5 4.8 5.6 1.6 5.4 2.17 7.15 2 0.5 0.5 0.5 0.5 0.1 5 0.1 0.1 0.5 0.1 2 2 0.1 0.5 ID] TERMS AND CONDITIONS OF SALE: Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as also the terms and conditions mentioned in the

offer/tender document to be submitted by the intending bidders . The Tender/s should be accompanied by attested copies of PAN Card and Address Proof acceptable to the bank. The tenders received without Earnest Money will be summaril rejected. DDs of unsuccessful tenderers/bidders will be returned to them on the date of Auction itself and it will not carry any interest. Tenders mentioning the amount offered for purchase in sealed covers superscribing "TENDER FOR PURCHASE OF PROPERTY – A/C------(BORROWER NAMÉ) should be accompanied by a Earnest Money Deposit (E.M.D) which should be submitted by way of DD favouring "Karnataka Bank Ltd. A/c ------(Borrower's Name) or through RTGS account number (4273500200004101) Account Name : Karnataka Bank, IFSC code : KARB0000427 and the same shall be sent/ submitted in a sealed envelope by hand delivery / registered post addressed to Authorised Officer, Karnataka Bank, Asset Recovery Management Branch, 1st Floor, Manish Nagar Shopping Centre, Azad Nagar P.O, Andheri (West), Mumbai – 400053

one hour before commencement of auction. The sealed tenders for sale will be opened by the Authorized Officer of the Bank in the presence of the tenderers who are present on above mentioned auction date and time. The bid is open to them and an opportunity will be given to enhance the bid amount inter-se among themselves in the multiples of incremental amount as mentioned in "column C" above. The

Authorized Officer is at liberty to accept the highest bid amount and confirm the sale in favor of the highest bidder or reject the same without assigning any reason. . In case of receipt of one bid/tender at reserve price for any of the mortgaged properties brought for auction, the sale consideration will be finalized by increasing one incremental amoun over and above the Reserve Price.

Successful tenderer / bidder should deposit 25% of the bid amount (including the EMD amount) on the same day but not latter than the next working day of the sale being knocked dov in his / her favor and the balance sale price of 75% of the bid amount to be remitted within 15 days from the date of confirmation of the sale or any other date specified by the Authorized Officer. In default of payment of the amounts referred to above within the time stipulated, unless otherwise extended before the expiry of the time, the auction will stand automatically revoked and the money deposited by him/her as above, shall stand forfeited to the Bank and the Bank will be at liberty to sell the property once again and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property. The successful bidder / tenderer shall bear all the legal / incidental expenses which mean the liability which may arise on account of arrears on propert tax/power supply/water charges/maintenance expenses/stamp duty/registration charges, local taxes and any other statutory dues etc.

. As per Income Tax Rules Tax 0.75 % of Auction price is payable by the Successful Auction Purchaser if the purchase price is more than Rs.50.00 Lakh & the Bank shall no take responsibility for the same

. All the properties except property no. 12 are under symbolic possession for which Bank will only transfer the title of the properties to the successful auction bidders or payment of full sale consideration and the bank is not responsible to handover the physical possession. Taking physical possession of the properties is at the risk and responsibility of the auction purchaser. . The Authorised Officer reserves the right to reject all or any of the offers / tenders without assigning any reason and/or to postpone or cancel the opening of the tenders and/or to vary an

of the terms and conditions of this notice of sale without prior notice at his discretion This publication is 15 days notice for properties No 1 to 6 under sub-rule (1) of Rule (9) under the Security Interest Enforcement Rule 2002 to this mentio borrowers/mortgagors/ guarantors. This publication for is also 30 days notice for properties No. 7 to 15 under sub-rule (6) of Rule (8) under the Security Interest Enforcement Rule 2002 to the above mention

borrowers/ mortgagors /guarantors.

10. For detail terms and conditions please refer to the link "Mortgaged asset for sale" in Karnataka Bank, website www.karnatakabank.com. Sale is strrictly subject to the terms & conditions mentioned above and mentioned in link of our website. Authorised Officer, Karnataka Bank Date: 03.09.2020, Place: Mumbai

H. B. DOSHI CHAIRMAN

अवलानी यांच्या प्रकरणांत ०४ सप्टेंबर, २०२० रोजी

पान क्र. ११ वर प्रकाशित झालेल्या जाहीर सचनेच्या

जाहिरातीत कृपया आम्हाला अधिसूचित करावयाचा

सूचना कालावधी जाहीरात प्रकाशनाच्या तारखेपासून

१० दिवसांत असा वाचावा. कृपया ध्यानांत घ्यावे की,

ई-मेल आयडी prachi.joshi@psjlegel.com असा

चुकीचा छापला होता तो दुरुस्त करून

The spirit of

Mumbai is now

92 years old!

NATION | WORLD | POLITICS | SPORTS |

The Family Newspaper

prachi.joshi@psjlegal.com असा वाचावा.

डीआयएन : ०३१३४३४८

दूरध्वनी: ४०३७२४२४ वेबसाईट: www.spcapital.in, ई-मेल : spcapitalfin@gmail.com स्क्रिप्ट कोडः ५३०२८९ जुन, २०२० संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ. क्र.	तपशील अलिप्त			एकत्रित			
		संपेलेली			संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
		30.08.2020	30.03.7070	तिमाही ३०.०६.२०१९ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९
?	प्रवर्तनाकडून एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१५.२३	४८.७१	८४.९७	१५.२	8.58	۷۵.۷۵
२	मागील जीएएपी अंतर्गत करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)			४.५८			8.89
з	इक्विटी इन्व्हेस्टमेंटमधील गुंतवणुकीच्या रास्त मुल्यावर अधिक/(वजा) लाभ/(प्रभार)						
8	इंड-एएस अंतर्गत करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	8.8	8.8	-	४.३७	३.९६	_
4	इतर सर्वसमावेशक उत्पन्न	0.02	-8.23		0.02	-8.23	_
Ę	इंड-एएस अंतर्गत संपलेल्या तिमाहीकरिता एकूण सर्वसमावेशक						
	उत्पन्न	8.88	२.२७	४.५८	४.३८	२.१३	४.४९
G	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य प्रत्येकी रु. १० च्या)	६०१.२२	६०१.२२	६०१.२२	६०१.२२	६०१.२२	६०१.२२
٢	प्रती समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १० च्या) मूलभूत आणि सौम्यिकृत	واه. ٥	٥.٥٥	٥.٠٥	واه. ٥	٥.٥	0.0

१. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये दाखल एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.spcapital.in आणि (बीएसई लिमिटेड) (www.bseindia.com) यावर उपलब्ध आहे.

एस. पी. कॅपिटल फायनान्सिंग लिमिटेडसाठी

स्रेशचंद पी. जैन

(व्यवस्थापकीय संचालक)

डीआयएन नं.: ००००४४०३

झानल स्ट्रेस्ड असट रिकव्हरी शाखाः मेहेर चेबर, तळमजला, डॉ. सुदरलाल बेहल मार्ग, बलाडे इस्टेट, मुंबई-४०० ००१

ठिकाणः मुंबई

दिनांक : ०३.०९.२०२०

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

दुरध्वनी: ०२२-४३६८ ३८०७, ४३६८ ३८०८, फॅक्स: ०२२-४३६८ ३८०२, ई-मेल: armbom@bankofbaroda.co.in

जोडपत्र IV-ए, [नियम ८(६) तरतुदीन्वये]

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रकशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर

कर्जदार/संचालक आणि विक्रीकरिता मिळकर्तीचे वर्णन सह भार काही असल्यास एकुण थकबाकी ई लिलावाची (१) राखीव किंमत आणि कब्जाची मिळकरीच्या

मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती बँक ऑफ बडोदाकडे गहाण/भारित असून जिचा कब्जा बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून त खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकली जाईल. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लिलाव दिनांक आणि वेळ,

क्र .	हमीदाराचे नाव आणि पत्ता		78	तारीख आणि वेळ	(२) इअर ३) बोली वाढविण्याची रक्कम	स्थिती (सांपार्शिक/ प्रत्यक्ष)	निरिक्षणाची तारिख आणि वेळ, संपर्क व्यक्ती
3	मे. स्कायलाईन कन्स्ट्रक्शन कंपनी श्रीम.	ओशिवारा जिल्हा सेंटर, पी/साऊथ वॉर्ड मुंबई येथील गाव गोरेगाव		२४.०९.२०२०	१. रु. ५१८५.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	१८.०९.२०२०
	सारंगा अगरवाल यांच्या द्वारे सादर	येथे असलेल्या, वसलेल्या आणि स्थित मंजुर प्लॅनमध्ये मार्क प्लॉट			२. रु. ५१८.५०लाख		स. ११.०० ते
	६वा, ७ वा मजला, आरएनए कॉर्प., कांट कॉलन	सी कमर्शियल प्लॉट (पूर्वी मंजुर प्लॅनप्रमाणे सी	२७.०९.२०१६ पासून	दु. २.००	३. रु. १.०० लाख		दु. १.००
	जवळ,	(सी१+सी२+जे+के१) (सी-३) होता) वरील सी.टी.एस. क्र.					श्री. संदीप पेटे
	कला नयन बांद्रा पूर्व मुंबई ५१	९८/१०१०० ते ११० (भा.) १४९ (भा.), मोजमापित १७६२.२४					९१५२९४११०१
	अनुभव अनिल कुमार अगरवाल	चौ. यार्डस धारक जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि वरील	कायदेशीर आणि इतर				
	गोकुळ अनिल कुमार अग्रवाल	नमुद जिमनीवर बांधकामित ९१९७० चौ.फूट चटई क्षेत्राची					
	फ्लॅट क्र. ६०१, खटाव कंडोमिनीयम, जेएम मेहता	कमर्शियल बिल्डिंग. आणि प्रकल्प जिमनीच्या संदर्भातील					
	रोड,	गहाणदार, एमएमआरडीए आणि महानगर आयुक्त यांच्यामधील					
	नेपिएन्सी रोड लगन, मलबार हिल मुंबई	निष्पादित त्रिपक्षिय कराराअंतर्गत सर्व हक्क, नामाधिकार आणि जप्ती					
	आरएनए कॉर्प. प्रा. लि.	समाविष्टीत टीडीआर, डीआरसी इ. च्यासह सर्व प्राप्त करण्यायोग्य,					
	आरएनए कॉर्पोरेट पार्क, कलेक्टर कार्यालयाच्या	भरपाई/ मोबदला हा युनिटस/ बांधकामित क्षेत्र/ कमर्शियल					
	पुढे, कलानगर बांद्रा पूर्व, मुंबई ५१	बिल्डिंग/प्रोजेक्ट्स पासून विकत घेता येऊ शकतो.					
		आरएनए कॉर्पोरेट सेंटर अशी ज्ञात बिल्डिंग.					
		बँकेला ज्ञात भार: नाही					

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांशी द्. क्र ०२२-४३६८३८०१ यावर संपर्क साधावा.

लिलाव सूचना

दिनांक: ०४.०९.२०२०

ठिकाण: मुंबई

भारत को-ऑपरेटिव्ह बॅक (मुंबई) लि.

(मल्टी-स्टेट शेडयुल्ड बँक) मध्यवर्ती कार्यालयः ''मारुतागिरी'', प्लॉट नं. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३.। दू. ६१८९ ००८८/६१८९ ०९३४/६१८९ ००८३

स्थावर मिळकत/तींची लिलाव विक्री

महेश बी. कोटियन

महाव्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) प्रमाणे आता **भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या प्राधिकृत** अधिकाऱ्यांच्या कब्जामध्ये असलेल्या खालील स्थावर मिळकती/तींच्या ''जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे तत्वाने'' खरेदीकरिता जनता/इच्छक बोलीदारांकडून मोहोरबंद प्रस्ताव/निविदा मागवित आहे.

अ. क्र.	गहाणदार/कर्जदाराचे नाव आणि खाते क्र.	मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम	मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम आणि निविदा/प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	सादरीकरणाची	निविदा उघडण्याची तारीख आणि वेळ
१ सौ. संगीता सोनी, मे. एस. सोनी ॲण्ड असोसिएटस्च्या मालकीन (डोंबिवली पूर्व शाख आणि बांद्रा (पूर्व) शाखा)		 मुदत कर्ज खाते क्र. ००२०३३५१००६५४४७ अंतर्गत १०.०४.२०१७ रोजीस रु. १८,४५,५४१/– सह एकत्रित ११.०४.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम. गहाण कर्ज खाते क्र. ००२०३२५०००००६२८ अंतर्गत १९.०४.२०१७ रोजीस रु. २,६८,५८३/– सह एकत्रित २०.०४.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम. 	हिस्सा क्र. २, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१ २०९ धारक गाव आचोळे येथे स्थित सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमधील मोजमापित २१४ चौ. फू., चटई क्षेत्र दुकान क्र. ११.	ii. रू. २,००,०००/- iii. रू. २५,०००/-	i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	२२.०९.२०२० स. ११.०० ते दु. १.३० वा.
		३. मुदत कर्ज खाते क्र. ००१३३२५०००००६१९ अंतर्गत २८.०३.२०१७ रोजीस रु. २६,९३,०३५/– सह एकत्रित २९.०३.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम.	हिस्सा क्र. २, नालासोपारा (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१ २०९ धारक गाव आचोळे येथे स्थित		i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	
?	श्री. कमलेश कुमार सोनी, मे. के. के. सोनी ॲण्ड असोसिएटस् (वसई पश्चिम शाखा आणि फोर्ट शाखा)	१. कॅश क्रेडिट लिमिट खाते क्र. ००२४१३१०००००६४९ अंतर्गत रु. १६,६७,४४९/- सह एकत्रित ०१.०५.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम.	हिस्सा क्र. २ धारक आणि सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशनजवळ,	iii. रू. २५,०००/-	i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	
		२. गहाण कर्ज खाते क्र. ०००१३३३१००६६३४० अंतर्गत १८.०३.२०१७ रोजीस रु. ५२,९३,५८९/ – सह एकत्रित १९.०३.२०१७ पासूनचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि परिव्यय, प्रभार आणि खर्च आणि काही असल्यास वजा त्यानंतर जमा केलेली रक्कम.	जिल्हा पालघर येथे स्थित आणि गांव आचोळे सर्व्हे जुना क्र. ३६०, ३६२/१ (नवीन क्र. १०१, १४०) धारक जिमनीवर उभी ''चंद्रेश	iii. रू. ५०,०००/−	i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	
w	श्री. हैदर अब्बास रिझवी (लॅमिंग्टन रोड शाखा)	१. ३१.०५.२०१६ रोजी रु. २५,८४,२२३/ – त्यासह कर्ज खाते क्र. ००२९३३३१००६५६५७ अंतर्गत दि. ०१.०६.२०१६ रोजी पासून खर्च, प्रभार आणि रक्कम आणि सांपार्श्विक दराने पुढील व्याज.	पुणेच्या मावळ तालुका पंचायतीच्या	iii. रू. ५५,०००/-	i. १५.०९.२०२० स. ११.०० ते सायं. ०५.०० ii. २१.०९.२०२० सायं ५.०० पर्यंत	२२.०९.२०२० स. ११.०० ते दु. १.३० वा.

अंदाजे ६१२ चौ. फूट चटई क्षेत्र. १. लिलाव ''जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे तत्वाने'' घेण्यात येईल आणि बँकेला ज्ञात नसलेल्या भार, नामाधिकार, सद्यस्थिती किंवा मिळकतीला बाधक इतर कोणतीही गोष्ट यांस बँक जवाबदार नसेल मिळकत सर्व विद्यमान आणि भविष्यातील भार/सोसायटीची थकबाकी बिल्डरची थकबाकी/मिळकत कर/युरीलिटी सेवा पुरवठादारांची थकबाकी सह ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येईल. आणि ती बोलीदाराने भरयाची आहे, बँकेला ज्ञात किंवा अज्ञात, प्राधिकृत अधिकारी/तारण धनको बोली उघडल्यानंतर प्राप्त झालेले कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीसाठी कोणत्याही मार्गाने जबाबदार राहणार नाही, खरेदीदाराने त्यांच्या/तिच्या समाधानासाठी मिळकतीशी संबंधित सर्व संदर्भात रितसर तपास करणे आवश्यक आहे. खरेदादार नंतरच्या तारखेस या संदर्भात प्राधिकृत अधिकारी/तारण

धनकोंच्या विरोधात कोणताही दावा करण्यासाठी हक्कदार नाही.. राखीव किंमती खालील निविदा विचारात घेण्यात येणार नाही.

- बोलीदारांनी केवायसी दस्तावेजांसह बोली/प्रस्ताव आणि इअरची १०% रक्कम ''भारत को- ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.'' च्या नावे पे ऑर्डर/डी. डी. द्वारे द्यावे. (बोली प्रस्ताव समाविष्ट लिफाफ्यावर दुकान/रो हाऊस/फ्लॅट क्र. करिता बोली असे ठळकपणे लिहावे.)
- निविदा/प्रस्ताव उघडण्याची आणि दाखल करण्याचे ठिकाणः भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मृंबई) लि. मध्यवर्ती कार्यालय, लीगल आणि वसुली विभाग, मरुतागिरी, प्लॉट नं. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०० ०६३.
- दस्तावेजांसाठीचे आकार, सोसायटी/महसूल खात्याची हस्तांतरण फी, अभिहस्तांतरण, मुद्रांक शुल्क, नोंदणीचे प्रयोज्य हस्तांतरण निबंधकांकडील आकार आणि अन्य कोणतीही वैधानिक देणी खरेदीदारांनी भरावयाची आहेत आणि खरेदीदारांनी हस्तांतरण औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत.
- बोलीदार निविदा उघडण्यादरम्यान तोंडी बोली/अंतर्गत बोलीमध्ये सहभागी होऊ शकतात. प्राधिकृत अधिकाऱ्यांचे सदर मिळकत/ती करिता उच्चतम बोली मूल्य वसुली करण्यासाठी बोलीदाऱ्यांच्या दरम्यान अंतर्गत बोली/वाटाघाटी करण्याच्या निर्णयासह विक्री करायच्या बाबींचे स्वेच्छानिर्णय असतील. त्यामुळे त्यांनी स्वतः किंवा त्याच्या रितसर प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे जे त्यांच्यासाठी निर्णय घेऊ शकतील.
- कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा फेटाळण्याचा आणि/किंवा निविदा उघडण्याची विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पुढे ढकलण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत. गहाणकार/कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार चांगले मुल्य वसूल होण्यासाठी कमाल बोली/प्रस्ताव आणु शकता. यशस्वी बोलीदाराने त्याच दिवशी त्वरित किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाअगोदर बोली रकमेच्या २५% (१०% इअर धरून) जमा करणे आवश्यक आहे आणि निविदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांत
- १०. जर प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वरित ७५% बोली रक्कम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारांनी कसूर केली तर इअर रक्कम पुढील कोणत्याही सूचनेशिवाय आपोआप जप्त करण्यात येईल.
- ११. तारण धनको / प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खरेदीच्या प्रस्तावाचा स्वीकार न केल्यास व्याजाशिवाय भरणा केलेली १०% रक्कम व अर्ज परत करण्यात येईल ती अयशस्वी बोलीदारांना व्याजाशिवाय परत करण्यात

उर्वरित ७५% जमा करणे आवश्यक आहे. जर प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वरित ७५% बोली रक्कम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारांनी कसूर केली तर जमा केलेली रक्कम जप्त केली

- १२.) सदर मुख्य कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना याद्वारे प्राधिकृत अधिकाऱ्यांना आगाऊ लिखित सर्व कार्यालयीन कागदपत्र/पेपर, वस्तु इ. त्यांच्या हितार्थ काढून घेण्यास सांगण्यात येत आहे. कसूर केल्यास
- तुम्हाला कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना कोणतीही सूचना न देता बँकेला सर्व वस्तू निकाली काढणे भाग पडेल. टीप : जर तुमची संपूर्ण थकबाकी भरणा केलेली नसल्यास वरील नमूद दिनांक रोजी वरील सदर तारण मत्तेच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून विक्री घेण्याकरिता

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्जाचे कर्जदार/हमीदार/गहाणदारांकरिता सुद्धा सूचना आहे. विक्रीकरिता निश्चित केलेल्या दिनांकापूर्वी वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी तुम्ही गहाणकार/कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कसूर केल्यास मिळकतीचा लिलाव विक्री होईल

GARWARE. The spirit of Mumbai is now 92 years old! गखारे

दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२०

सीआयएन : एल९९९९९एमएच१९६९पीएलसी०१४३७१, फोन : ०२२-२८४५७७६३ २८ सप्टेंबर. २०२० रोजी होणाऱ्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी भागधारकांना दिनांक २९.०८.२०२० रोजीच्या सूचनेसाठी

गरवारे सिथेटिक्स लिमिटेड

नोंदणी कार्यालय: मनिष टेक्स्टाईल्स इंडस्ट्रियल प्रिमायसेस,

गोल्डन केमिकल समोर, पेणकरपाडा, मिरा रोड, ठाणे - ४०११०४

३०.०८.२०२० रोजी नवशक्ती (मराठी आवृत्ती) आणि फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी आवृत्ती) मध्ये प्रकाशित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या संदर्भासह सदर सूचनेत बूक क्लोजरची तारीख २३ सप्टेंबर, ते २८ सप्टेंबर २०२०

अशी नमूद करण्यात आली होती ती आता २२ सप्टेंबर, २०२० ते २८ सप्टेंबर, २०२० (अभिलेख तारीख : २१ सप्टेंबर, २०२०) अशी वाचणे आवश्यक आहे. भागधारकांना वरील दुरुस्तीची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे. दिनांक २९.०८.२०२० रोजीच्या सूचनेच्या

इतर सर्व मजकुरात कोणताही बदल नाही.

गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड करिता संतोष बोरकर ठिकाण : ठाणे **संचालक**

केएसबी लिमिटेड

(पर्वीचे केएसबी पम्प्स लिमिटेड म्हणून ज्ञात) नोंदणीकृत कार्यालय:कार्यालय क्र. ६०१, रनवाल आर-स्क्वेअर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८०.

सीआयएन: L२९१२०चक १९६० PLC० ११६३५ दूर. क्र. ०२२-२१६८ १३०० **ई-मेल**: compsec.india@ksb.com वेबसाइट : www.ksbindia.co.in

सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान तपशील सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) केवळ मार्फत एजीएमच्या ठिकाणी सूचनेमधील पार पडलेल्या सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचाराविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या लाग तरतदीसहवान व नियम अनुसार (ॲक्ट) सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची विनियमन) च्या तरतूद अनुसार व सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचन सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजी जारी कॉर्पोरेट अफेअर्सचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी भारत सरकार (एमसीए) व सर्क्यूलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० सहवाचन सेबी द्वारे जारी. एमसीए व सेबी अनुसार एजीएमच्या सूचनेमध्ये सूचित कंपनी व कोविड-१९ महामारीच्या कारणास्तव संदर्भ पाहाता भागधारक यांना केवळ ईमेल द्वारे कॅलेंडर साल २०२० दरम्यान वार्षिक अहवाल तसेच प्रत्यक्ष प्रत पाठवणी केली आहे. सन २०१९ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/कंपनी यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडी वर ईलेक्ट्रॉनिकली

भागधारक यांना पाठविली आहे. भागधारक यांना विनंती आहे की, त्यांचे ईमेल आयडी व दूरध्वनी क्रमांक नोंदणीकृत करावे व लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. यांना कंपनीच्या रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) यांच्यासह सूचना व वार्षिक अहवाल स्विकृत करण्याकरिता पाठवावी. ईमेल द्वारे विनंती पाठविण्याकरिता:

ईलेक्ट्रॉनिक मोड : संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स प्रत्यक्ष मोड : rnt.helpdesk@linkintime.co.in dm enotices@linkintime.co.in

सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.ksbindia.co.in वर उपलब्ध आहे व बीएसई लिमिटेड वेबसाइट www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाइट www.nseindia.com वर उपलब्ध आहे

परोक्ष ई-मतदान कालावधी शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर, २०२० (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरु होत आहे व रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० (साय. ५.०० वा. भाप्रवे) बंद होत आहे. परोक्ष ई-मतदान मॉड्युल रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे मतदानाकरिता ई-मतदानाद्वारे अकार्यतर करण्यात येईल व परोक्ष ई-मतदान सदर वेळेच्या पश्चात अकार्यतर करण्यात येईल. एखाद्या व्यक्तीस ६० व्या एजीएमच्या सूचनेची पाठवणी पश्चात कंपनीच्या सभासदांना तसेच कंपनीचे शेअर्स धारक असल्यास मतदान प्रक्रियेकरिता एजीएमच्या सूचनेची टीप पाहावी. सभासदांचे मतदान हक व त्यांचे शेअर्स कंपनीच्या भाग भांडवल मध्ये प्रदानित निर्धारित तारीख मंगळवार, दि. २२ सप्टेंबर, २०२० रोजी आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव नोंद्र असेल अशी व्यक्तीच केवळ परोक्ष ई-मतदान वा मतपत्रिकेद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदानपत्रिकेच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असेल. तथापि, एखादी व्यक्ती सीडीएसएलकडे परोक्ष मतदानाकरिता आधीच नोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी तिचा विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरू शकते. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सभासद सभेमध्ये त्यांचे मतदान हक बजावू शकतात परंतू पुन्हा मतदान करू शकत नाहीत

मंडळाद्वारे कार्यान्वित लाभांाश एजीएमच्या मंजूरी केल्यापासून सक्षम भागधारक यांच्याद्वारे प्रदानित सदर एमसीए व सेबी सर्क्यूलर च्या अर्टीन्सार दि. १५ ऑक्टोबर, २०२० अनुसार आहे. कंपनी त्यांच्या कोणत्याही भागधारक यांना ईलेक्ट्रॉनिक मोडद्वारे प्रदान करण्याकरिता असक्षम आहे व त्यांचे बँक तपशील व कंपनी सदर भागधारक यांना पोस्टद्वारे लाभांश वॉरंट्स/डिमांड डाफ्टची पाठवणी करून पोस्टल सर्व्हिसेसच्या द्वारे कंपनीस पाठवित आहे.

भागधारक ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत / नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी कृपया ईमेल द्वारे

ईलेक्ट्रॉनिक मोड : त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सह सदर अद्ययावत करण्याकरिता

प्रत्यक्ष मोड : वर आवश्यक विहित दस्तावेजांसह

भागधारक यांना सूचित करण्यात येते की, आयकर ॲक्ट, १९६१ च्या तरतूदीच्या अंतर्गत वित्तीय ॲक्ट, २०२० द्वारे सुधारित लाभांशाचे प्रदान वा कंपनीद्वारे वितरित लाभांश दि. ०१ एप्रिल, २०२० नंतर भागधारक यांच्या हस्ते करण्यात येईल. भागधारक यांना कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध ठिकाणी

कंपनीने त्यांच्या आरटीए यांना परोक्ष ई-मतदानाची सुविधा प्रदान केली आहेत व मतदानाकरिता एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता भागधारकांना उपलब्ध केले आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित सदर संबंधित तपशील पाहावा.

केएसबी लिमिटेडकरिता महेश भावे ठिकाण:

जीएम-वित्त व कंपनी सचिव दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२०

KEYNOTE

किनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे किनोट कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय : दी रूबी, ९ वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – ४०० ०२८. दूर. क्र. ०२२-६८२६ ६००० फॅक्स : ०२२-६८२६ ६०८८ ई-मेल : investors@keynoteindia.net

वेबसाइट : www.keynoteindia.net सीआयएन : L६७१२०MH१९९३PLC०७२४०७

१. वार्षिक सर्वसाधारण सभा :

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, किनोट फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सभासदांची २७ वी (सत्तावीस) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) यांच्याद्वारे जारी कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची विनियमन) सर्क्युलर्स दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२० (एमसीए सर्क्युलर) यांच्यासह अनुपालन आहे व सदर एजीएम च्या सूचनेमधील पार पडलेल्या सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचाराविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

वित्तीय वर्ष अखोर दि. ३१ मार्च, २०२० करिता सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत (ई-मेल मार्फत) दि. ०४ सप्टेंबर,२०२० रोजी पाठविण्यात येईल व सभासदांचे रजिस्ट्रर/लाभार्थी मालक यांच्यासह डिपॉझिटरीजद्वारे शुक्रवार, दि.२८ ऑगस्ट,२०२० अनुसार कंपनी/आरटीए/ डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत ईमेल ववरून प्राप्त करता येईल.

२. एजीएमकरिता बुक क्लोजर व लाभांशाचे प्रदान :

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ च्या अंतर्गत सूचना याद्वारे देण्यात येते व सदर नियम अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) च्या विनियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्र व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २६ सप्टेंबर, २०२० ते बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या ठिकाणी बंद राहिल व एजीएमच्या ठिकाणी सभासदांद्वारे मंजूर दि. ३१ मार्च, २०२० रोजी अखोर

लाभांशाच्या प्रदानाकरिता असेल.

३. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता प्रक्रिया: सीडीएसएल ई-मतदान प्रणाली मार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता सुविधा प्रदान केली आहे. सभासद https://www.evotingindia.com वरून भागधारक/सभासद अंतर्गत परोक्ष ई-मतदान क्रेडेंशिअलचा वापर करून लॉगीन करावे. व्हीसी/ओएव्हीएमकरिता लिंक एजीएमच्या अनुसूचीत वेळेच्या १५ मिनीटांच्या पूर्वी उपलब्ध

असेल व भागधारक/सभासद ईव्हीएसएन द्वारे लॉगीन करून कंपनी प्रसिद्ध करेल. ४. एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाकरिता प्रक्रिया :

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व सामान्य सभेवरील भारताच्या कंपनी सेक्रेटरीज यांच्या संस्थेद्वारे जारी सेक्रेटरियल स्टॅंडर्ड्स द्वारे सुधारित कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत कंपनी त्यांच्या सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माध्यमातून सदर सुविधांच्या एनएसडीएल द्वारे नियुक्ती कंपनीच्या हेत्करिता व एजीएमच्या व्यवहारांमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता एजीएमच्या दरम्यान एजीएमच्या पूर्वी ई-मतदान मार्फत मतदान करण्याचा अधिकार आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित ई-मतदान सुविधेकरिता विस्तृत तपशील तसेच एनएसडीएल द्वारे सभासदांना ईमेल पाठविण्यात येईल. सदर हेतुकरिता आवश्यक तपशिलासह कंपनीद्वारे सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) सह व एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित परोक्ष ई-मतदान व ई-मतदान सूचना पाहावी. सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्र/ लाभार्थी मालक यांच्याद्वारे डिपॉझिटरीज द्वारे निर्धारित तारीखा बुधवार, दि. २३ सप्टेंबर, २०२० रोजी परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाच्या हेतुकरिता विचारविनीमय करण्या तयेईल. सदर एजीएमच्या हेतुकरिता सूचनेमध्ये निर्देशित निर्धारित तारीखा अनुसार सभासद नसतील. परोक्ष ई-मतदान सुविधा रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० (स. १०.०० वा.) भाप्रवे सुरु होत आहे व मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० (सा. ५.०० वा.) भाप्रवे बंद होईल. परोक्ष ई-मतदान सदर कालावधीीच्या नंतर

सीडीएसएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. एजीएम मध्ये उपस्थित भागधारक ज्यांनी आपले मत परोक्ष ई-मतदानाद्वारे केले आहे त्यांना पोलिंग पेपर च्या माध्यमातून एजीएम मध्ये मतदान करण्याचा हक्क आहे. एजीममध्ये सहभागी होणारे सभासदर त्यांचे मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान हक्क बजावू शकत नाहीत. एजीएमच्या दरम्यान ई-मतदान मार्फत परोक्ष ई-मतदान व अन्य यांच्या मार्फत ठरावांवर करण्यात येईल.

एजीएमच्या सूचनेमध्ये परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया.

२७ वी एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.keynoteindia.net वर उपलब्ध आहे. कोणत्याही चौंकशीकरिता/तक्रारीकरिता परोक्ष ई-मतदान व ई-मतदान यांच्यासह तुम्ही कृपया Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान युजर मॅन्युअल अंतर्गत हेल्प सेक्शन अंतर्गत <u>www.evoting.nsdl.com</u> पाहावे.

पत्ता : ए विंग, २५ वा मजला, मॅराथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन. एम. जोशी

श्री. राकेश दळवी

हृद्दा: व्यवस्थापक

किनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२०

मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३. ईमेल आयडी : दूर. क्र. : १८०० २२ ५५ ३३

फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेडसाठी अनिल चेरियन प्रमुख- विधी आणि कंपनी सचिव

epaper विक्रिक्टिके अधिurnal.in

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ इंडिया

आयनॉक्स एअर प्रॉडक्टस प्रा. लि.

सीआयएन : यु२४९९९एमएच१९६३पीटीसी०१२६२५ नों. कार्यालय: ७ वा मजला, सिजे हाऊस, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई - ४०००१८. **ईमेल** : info@inoxap.com,

FREE PRESS

www.freepressjournal.in

बैंक ऑफ इंडिया BOI

स्पेशलाईज्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा

१ला मजला, ७०/८०, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१

द्.ः २२६७ १०६६, २२६७ ३५४९, ईमेल आयडीः SARM.Mumbaisouth@bankofindia.co.in जाहीर सूचना

सदर खाते मे. मग्नोलिया लि. मध्ये बँक ऑफ बडोदा कडे सध्या गहाण प्लॉट क्र.

सी-१०, एमआयडीसी महाड, इंडस्ट्रियल क्षेत्र, गाव बिरवाडी, तालुका महाड,

जिल्हा रायगड-४०२३०९ येथे जमीन आणि इमारत आणि प्लांट ॲण्ड मिशनरी

मिळकतीच्या संदर्भासह आमच्याद्वारे २४.०८.२०२० रोजी फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी)

आणि नवशक्ति (मराठी) मध्ये ई-लिलावाकरिता प्रकाशित जाहीर सूचनेचा संदर्भा

सह सर्वसामान्यांना याद्वारे कळविण्यात येते की, अपरिहार्य परिस्थितीमुळे सरफैसी

ॲक्ट २००२ अन्वये चालु असलेला लिलाव काइन घेत आहोत.

होणाऱ्या गैरसोयीबद्ध अंत्यत दिलगीर आहेत.

वेबसाईट : www.inoxairproducts.com याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनीची वेबसाईट www.inoxairproducts.com वर जी अपलोड केली आहे त्या सभेच्य सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता आयनॉक्स एअर प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेडच्या सभासदांची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. ७ वा मजला, सिजे हाऊस, डॉ. ॲनी बेझंट रोड,

वरळी, मुंबई - ४०००१८ येथे घेण्यांत येणार आहे. सभासदांनी कृपया ती पाहावी. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम, २०१४ च्या नियम १० अंतर्गत याद्वारे ही सूचना देखील देण्यांत येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण नोंदवही २३ सप्टेंबर, २०२० पासून ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहील.

आयनॉक्स एअर प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड साठी ठिकाण : मुंबई

कर्नाटका बँक लि. तुमची कौटुंबिक बँक, संपूर्ण भारतात.

दिनांक : ३ सप्टेंबर, २०२०

सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) आणि (३) अन्वये नोटीस

कंपनी सेक्रेटरी

फोन क्रमांक ०२२-२६३००४९०, मोबा : ९६५४९९५४१० पहिला मजला, मनीष नगर शॉपिंग सेंटर, आझादनगर, पोस्ट इ-मेल : mumbaiarm@ktkbank.com सीआयएन : L85110KA1924PLC001128 ऑफिस अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. १) श्री. अशोक एम वांगे, श्री. महादेव दौलत वांगे यांचा मलगा

२) श्रीम, रेश्मा ए वांगे, अशोक एम वांगे यांची पत्नी दोघी १ आणि २ राहणार येथे फ्लॅट क्र. ६०१/ए, ६वा मजला, सिल्व्हर क्रेस्ट इमारत, प्लॉट क्र. बी, रहेजा विहार साकी विहार, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०७२. ३) श्री. हरिश्चंद्र तुकाराम निकम, तुकाराम निकम यांचा मुलगा, प्लॉअ क्र. ई४७, रो हाऊस क्र

३०, फडके स्कूल जवळ, सेक्टर ६, न्यु पनवेल, रायगड-४१० २०६, महाराष्ट्र. रु. ४४.५० करिता टर्म लोन खाते क्र. ५२०७००१६०००३७४०१ लाख तुम्हाला क्र तुम्ही क्र. १) श्री. अशोक एम. वांगे आणि तुम्ही क्र. २) श्रीम. रेश्मा व्ही वांगे, कर्जदार म्हणून तुम्ही क्र. ३) श्री. हरिश्चंद्र तुकाराम निकम, हमीदार म्हणून यांच्या नावे आहेत आणि जे आमच्या मुंबई मुलुंड पश्चिम शाखेचे कर्जदार आहेत. ही तिन्ही खाती ०२.११.२०१९ रोजीपासून नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणून परावर्तित करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे सरफैसी ॲक्ट अन्वये याबाबत कारवाई सुरू करण्यात आली असून सिक्य्रिटायझेशन अँड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०२० च्या कलम १३(२) आणि (३) अन्वये बॅंकेच्या अधिकृत अधिकाऱ्यांकडून आपणा सर्वांवर १८.०३.२०२० रोजी तपशिलवार मागणी सूचना बजावण्यात आलेली आहे. सदर मागणी सूचना आपणा सर्वांना स्पीडपोस्टने पाठवण्यात आलेली असून ती प्राप्त झाल्याची सूचनाही येणे अपेक्षित होते. मात्र, श्री. **हरिश्चंद्र तुकाराम निकम** यांच्यापर्यंत ही मागणी सूचना पोहोचूच शकलेली नाही. सबब, सरफैसी ॲक्ट २००२ मधील तरतुर्दींमध्ये निर्देशित केलेल्या प्रक्रियेनुसार आम्ही सदर नागणी सूचनेतील मजकूर या जाहीर सूचनेद्वारे प्रकाशित करत आहोत. एकूण थकबाकी १८.०३.२०२० रोजीस टीएल खाते क्र. ५२०७००१६०००३७४०१ अन्वये रु. ८४,४४२.०६ सह ०४.०३.२०२० रोजीपासून परिणामांसह मासिक चक्रवाढीने ९.५५% दराने पुढील व्याजाची ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून ६० (साठ) दिवसांत आपण या

थिकत रकमेचा भरणा करायचा आहे. मालमत्तेचा तपशील : नोंदणीकृत उप जिल्हा उल्हासनगर आणि जिल्हा ठाणे हद्दीत आणि कुलगाव बदलापुर महानगरपालिकाच्या हद्दीत महसूल गाव जोवली तालुका अंबरनाथ, जि. ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हे क्र. २/३ आणि ३/३ वर बांधलेले मातोश्री पार्क नावे ज्ञात इमारतीच्या सी विंग मध्ये ७व्या मजल्यावर दोन्ही १) रहिवासीत फ्लॅट क्र. ७०३, मोजमापित ४८८ चौ. फू. ४५.३५ चौ. मीटर्सशी संलग्न चटई क्षेत्र आणि २) रहिवासीत फ्लॅट क्र. ७०४, मोजमापित ६६३ चौ. फू. ६१.६१ चौ. मीटर्सशी संलग्न (चटई क्षेत्र समाविष्ट ब्रेक क्षेत्र, आर्किटेक

प्रोजेक्शन एरिया, फ्लॉवर बेड क्षेत्र, ड्राय कॉलनी, कप बोर्ड सर्व्हिस क्षेत्र इ.) कृपया याची नोंद घ्यावी की, मी जो या बँकेचा अधिकृत अधिकारी असून या बँकेने आपणास दिलेल्या ६० दिवसांच्या मुदतीत अथवा ही मुदत संपण्यापूर्वी जर आपण थिकत रकमेचा भरणा केला नाहीत, तर या थिकत कर्जाच्या वसुलीसाठी उपरोल्लेखित मालमत्तांबाबत योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. पुढे, आपले लक्ष सदर कायद्याच्या कलम १३(८) याकडेही आम्ही वेधू इच्छित असून, त्यातील तरत्दींनुसार तारण सोडवण्याची मुदत या मालमत्तेच्या जाहीर लिलावाची नोटिस अथवा निविदांची

नोटिस प्रसिद्ध होते, त्या तारखेपर्यंतच असते, याची नोंद घ्यावी. स्थळ : मुंबई दिनांक : ०४.०९.२०२० मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड कॉर्पोरेट ओळख क्रमांक (सीआयएन) - एल४५४००एमएच२००८पीएलसी१७९९१४ नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज हाऊस, श्याम नगर, ऑफ जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी पूर्व, मुंबई- ४०००६०, दूरध्वनीः ०२२-४०६९५६०३

१२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इ-मतदान माहितीसंबंधी सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी द्पारी २.०० वाजतासदर एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत नमुद केलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्याकॉपॉरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) आणि सिक्य्रिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने जारी केलेल्या सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक

फॅक्सः ०२२-४०६९५७७३ इमेलःinfofmnl@futuregroup.in वेबसाइटः www.fmn.co.in

२०/२०२०, १४/२०२०, १७/२०२० आणि इतर सर्व लागू असलेले कायदे आणि परिपत्रकांचे पालन करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम)द्वारे केले जाईल. कंपनी कायदा २०१३ (कायदा)चे कलम १०१, त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम, सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ चे नियम ३६ (नोंदणी नियमावली) आणि सेक्रेटरियल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग (एसएस-२) च्या अनुषंगाने एजीएममध्ये पार पाडल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती देणारी सूचना आणि ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील कंपनीचा आर्थिक अहवाल अशा सर्व सदस्यांना इमेलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आला आहे ज्यांचे इमेल पत्ते कंपनी / निबंधकांकडे तसेच हस्तांतरण एजंट किंवा डिपॉझिटरी यांच्याकडे ०३ सप्टेंबर २०२० रोजी

कायद्याचे कलम ९१ सोबत वाचावे. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ चे नियम १० आणि नोंदणी आवश्यकतेच्या नियमन ४२च्या अनुषंगाने सदस्यांचे नोंदणीपुस्तक आणि कंपनीचे समभाग

हस्तांतरण पुस्तके बुधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२० ते मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएमसाठी बंद असतील. कायद्याच्या कलम १०८च्या तरतदी. सोबत वाचावे वेळोवेळी दरूस्त केलेले त्याअंतर्गतचे नियम आणि नोंदणी उत्तरदायित्वाचे नियम ४४च्या पूर्ततेनुसार कंपनी आपल्या सदस्यांना नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस

लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे (एनएसडीएल) (दूरस्थ इ-मतदान) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची यंत्रणा देत आहे. सर्व सदस्यांना माहिती देण्यात येते कीः १. एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे पूर्ण केले

२. दूरस्थ इ-मतदानाचा कालावधी शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि तो सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल. त्यानंतर एनएसडीएलकडून दूरस्थ इ-मतदानाची यंत्रणा अकार्यरत केली जाईल.

३. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पात्रता ठरवण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर २०२० आहे. ४. ज्या व्यक्ती एजीएमची सूचना पाठवण्यात आल्यानंतर समभाग धारण करतील आणि कंपनीच्या सदस्य होतील आणि अंतिम तारखेला म्हणजे २२ सप्टेंबर २०२० रोजी समभाग धारण करतील त्यांना एजीएमच्या सूचनेत आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर म्हणजे

https://www.evoting.nsdl.com वर नमूद केलेल्या सूचनेचे आणि प्रक्रियेचे पालन करून आपले मतदान करता येईल. ५. इ-मतदानासंबंधी काहीही शंका असल्यास सदस्य/ लाभार्थी मालक एनएसडीएलशी evoting@nsdl.co.inयेथे इमेल पाठवून किंवा १८००-२२२-९९० येथे फोन करून संपर्क साधू शकतात. ६. सदस्यांनी कृपया खालील गोष्टींची नोंद घ्यावी की,

र) सदस्यांनी ठरावावर मतदान केल्यावर त्यांना व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहता येईल/ सहभागी होता येईल परंतु पुन्हा मतदान करता येणार नाही. ल) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीपुस्तकात किंवा अंतिम तारखेला डिपॉझिटरींनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीपुस्तकात नमूद आहेत्यांनाच दूरस्थ इ-मतदान आणि एजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळू शकेल.

ल) एजीएममध्ये व्हीसी/ ओएव्हीएममध्ये सहभागासाठी तांत्रिक मदतीसाठी सदस्य श्रीमती सोनी सिंग यांच्याशी ०२२-२४९९४५५९ आणि/ किंवा श्रीमती सरिता मोरे यांच्याशी ०२२-२४९९४८९० येथे किंवा अनुक्रमे sonis@nsdl.co.inआणि/ किंवा saritam@nsdl.co.inयेथे इमेल लिहन संपर्क साधू शकतील. वार्षिक अहवाल आणि सूचना कंपनीची वेबसाइट www.fmn.co.in येथे, शेअर बाजारांच्या वेबसाइट

www.bseindia.com आणि nse.india.com येथे आणि एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com येथेही उपलब्ध आहे.

उदय एस. पाटील संचालक (डीआयएन: ००००३९७८)

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०५.०९.२०२०

आणि थकबाकी देय काही असल्यास तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केले जाईल.

प्राधिकृत अधिकारी विभागीय कार्यालय